NOTICE is hereby given to public at large that the undersigned Advocate is investigating the title in respect of the property situated at Village Khutghar, Taluka - Shahapur, District - Thane within limits of Khutghar Grampanchayat,

Sub-Registration Shahapur, more particularly described in the schedule given hereunder. All persons having claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below about any such claim accompanied by all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed

	SCHEDULE OF THE PROPERTY											
Sr. No.	Village Name	Survey No.	7/12 Holder Name	Area H.R.P								
1	KHUTGHAR	163	Ramesh Chatrapati Patil	0-90-00								
Place : Mun	ıbai			Sd/-								

Date - 12.11.2021 Advocate Vijay E Diwane 07th Floor. Padmbhaskar Complex, Station Road, Vashind E, Tal - Shahapur, Dist. Thane, Mobile No. 9561476768

Particulars

Income

Total Income

Expenses:

Revenue from operations

Cost of Material consumed

Purchase of Stock in Trade

Employee benefits expense

inance & Interest cost

Otherexpenses

Exceptional items

before tax (3 + /-4)

after tax (5+/-6)

Paid-up Equity share capital

as per balance sheet

(a) Rasic

(b) Diluteo

(a) Basic

(b) Diluted

Place : Nagpu

Date : 11.11.2021

Date: 12/11/2021 Place: Pune

Face Value of Rs. 10/- each)

Tax expenses

Total Expenses

MIP & Stock in Trade

Changed in Inventories of finished goods

Depreciation and amortization expense

Profit / (Loss) from Ordinary activities

Profit / (Loss) from Ordinary activities

Net Profit / (Loss) from Ordinary activities

Reserves excluding Revaluation Reserves

website. (www.sobhagyamercantile.com).

policies shall be disclosed by means of a footnote

Other comprehensive Income, net of income Tax

Total Comprehensive income for the period (7+8)

) Earnings per equity share (before extraordinary Item:

ii) Earnings per equity share (after extraordinary Items

before exceptional items (1-2)

Other Operating Income

SOBHAYGYA MERCANTILE LIMITED

CIN NO: L45100MH1983PLC031671

B-61, Floor 6, Plot No. 210 B Wing Mittal Tower Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai- 400 021.

Tel no:022-22882125, Email Id: sobhagyamercantile9@gmail.com Website:www.sobhagyamercantile.com

1.796.36

92.92

.889.28

373.06

(6.62)

45.66

11.71

12.97

1.162.20

1,598.98

290.30

290.30

49.35

240.96

(1.05)

24.00

1.947.87

99 96

99.96

99.96

99.96

The above is an extract of the detailed format of Quarterly and Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges unde

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/

Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com)and the Company

The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item (s) due to change(s) in accounting

Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2021 (Rs. In Lakhs)

30.09.21 30.06.21

2.111.76

2,203.76

1.067.68

(14.36)

45.37

12.17

12.89

656.83

1.780.59

423.17

423.17

82.79

340.38

343.90

24.00

1.707.96

143 29

143.29

143.29

143.29

92.00

30.09.20

462.61

200.42

663.03

(1.88)

28.03

1.32

13.28

352.25

393.00

270.03

270.03

17.40

252.63

253.16

24.00

1.002.25

105 49

105.49

105.49

105.49

Sd/-

Shrikant Bhangdiya

Managing Director

DIN: 02628216

0.54

30.09.21

3.908.12

184.92

4.093.04

1,440.73

(20.98)

91.03

23.89

25.86

1.819.04

713.47

713.47

132.14

581.34

583.81

24.00

1.947.87

243 25

243.25

243.25

243.25

For and on behalf of the board of Directors

3.379.57

30.09.20

879.93

347.85

,227.78

(1.78)

55.07

2.89

22.19

690.44

458.96

458.96

27.78

431.18

432.48

24.00

1.002.25

180 20

180.20

180.20

180.20

Sd/-

Sonal Bhangdiva

DIN: 03416775

31.03.21

3.819.66

417.74

1,375.62

(6.22)

130.68

17.79

50.43

1.743.19

925.91

925.91

135.13

790.78

794.29

24.00

1,364.06

330.95

330.95

330.95

330.95

768.82 3,311.49

4,237.40

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the Fixed Deposit Certificate Receipt No 19975342, dated 11th Septembe Issued by HDFC Ltd. in name of Shree Barbhaya Orphanage for Hindu Girls is lost / misplaced Duplicate Fixed Deposit Certificate s applied for in the name of Shree Barbhaya Orphanage for Hindu Girls. If anyone who may find the Certificate and claims. If any should be made within 14 days. Drop to H.D.F.C. Ltd. Raman House, H.7 Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate Mumbai 400020

ANANT AGRO EXIMS PRIVATE LIMITED

(CIN: U01403MH2006PTC164366)

Regd. Office: Shop No.19, Ground Floor, Ostwal Ornet Bldg No.1 CHS Limited Jesal Park, Bhayandar (East), Thane - 401105, Tel. No: 0731-4088275, Email Id: anantexims@gmail.com

FORM NO. INC-26

[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules 2014] Before the Regional Director Western Region, Mumbai the matter of the Companies Act, 2013, section 13(4) of the Companies Act, 2013 and Rule 30(6)(a) of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of M/S Anant Agro Exims Private Limited having its Registered Office at Shop No.19, Ground Floor, Ostwal Ornet Bldg No.1 CHS Limited, Jesal Park, Bhayandar (East) Thane 401105.

Ankit Goval

Notice is hereby given to General Public that the company proposes to make application to the Regional Director, Western Region, Mumbai under section 13 of the Companies Act 2013, seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the company in term of special resolution passed at Annual General Meeting held on Monday, October 11, 2021 to enable the company to shift its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Madhya Pradesh"

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the tered office of the Company, may deliver either on MCA portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director Western Region, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002, within fourteen days of date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned above

For and on behalf of Anant Agro Exims Private Limited

Place: Mumbai DIN: 00705714 Email id: ankit61@gmail.com

LOOKS HEALTH SERVICES LIMITED

CIN: L93030MH2011PLC222636 Regd. Office: 5 & 9, Floor-1 & 2, Plot-27/33, Beaumon Chambers, Nagindas Master Lane, Hutatma Chowk, Fort, Mumbai – 400001 Tel.:09773413916 | **Email**: lookshealthserv@gmail.com | **Website**: www.looksclinic.in

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

			(Am	ount in Lacs)
Sr.	Postlanta a	Quarter ended	Quarter ended	Half-Year ended
No.	Particulars	30.09.21 (Unaudited)	30.09.20 (Unaudited)	30.09.21 (Unaudited)
1	Total income from operations	11.12	19.23	22.15
2	Net Profit/Loss for the period (before tax,	11.12	10.20	22.10
-	Exceptional and/or Extraordinary items)	1.13	6.66	2.26
3	Net Profit/Loss for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.13	6.66	2.26
4	Net Profit/Loss for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.50	6.95	2.99
5	Total Comprehensive income for the			
	period [Comprising profit/{loss) for the			
	period (after tax) and			
	Other Comprehensive income (after tax)]	1.50	6.95	2.99
6	Paid up Equity Capital	4050.00	4050.00	4050.00
-	(Face Value of Rs.10/- each)	1050.00	1050.00	1050.00
7 8	Other Equity*			
ð	Earnings Per Share (EPS) in Rs.			
a.	(Not Annualized) Basic & Diluted EPS before			
a.	extraordinary items	0.01	0.07	0.03
b.	Basic & Diluted EPS after	0.01	0.07	0.03
J.		0.01	0.07	0.03
	extraordinary items	0.01	0.07	0.03

Other Equity stands as at 31.03.2021 Rs. 447.68.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with he Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com as well as on Company's website viz. ww.looksclinic.in

By Order of the Board of Director For Looks Health Services Limited Pritesh Dosh Managing Director DIN: 05155318

केनरा बैंक Canara Bank ैं सिंडिकेट Syndicate

Kirkee Branch: Kirkee Business center, Dr. babasaheb Ambedkar Marg, Kirkee, Pune-411003.

Ph: 020 25813190/25810557/25817299, Mobile: 9966985299

Date: 11/11/2021

Place : Mumba

Sale Notice

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8/ (6) and Rule 6(2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, Canara Bank the possession of which has been taken by the Authorised Officer of Kirkee Bazar Branch, Pune will be sold on "As is where is". "As is what is" and "Whatever there is" basis on 16/12/2021 for recovery of below mentioned amount plus further interest and charges due to the Kirkee branch, Pune of Canara Bank from Borrower Details of full description of the immovable/movable properties, Reserve Price, EMD and last date to deposit EMD are as follows:

(All amounts in actual Rupees

I. Name of the Borrowers & Guarantors	Outstanding Amt. & Type of Possession	Location & Details of the Properties	Reserve Price	EMD & last date to deposit EMD	Known Encumbrance
Constructions Pvt. Ltd.	THE THE PLANT THE TAIL THE	Vedant Complex, Building No. 2, Flat No, 503, Fifth Floor, S. No. 143-A, Hissa No. 1(Part), 3(Part), 4(Part) and 5 (part), 144-A, Hissa No 1(part), 145(part), 146, Hissa No. 1(part) and Other Panchpakhadi, Thane -400601	1,05,15,000/-	Rs. 10,51,500/- 15/12/2021 till 05.00 PM	Not Known to bank

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Manager, Kirkee Bazar Branch, Kirkee Business center, Dr. babasaheb Ambedkar Marg, Kirkee, Pune- 411003, Ph.: 020 25813190/25810557/25817299, Mobile: 9966985299 during office hours on any working day.

Authorized Officer. Canara Bank, Kirkee Bazar Branch, Pune

SPV GLOBAL TRADING LIMITED

(Formerly known as Tarrif Cine & Finance Limited) CIN L27100MH1985PLC035268

Regd. Office : 28/30, Anant Wadi, Binani Bhavan, Ground Floor, Bhuleshwar, Mumbai 400002. E-mail : spvglobaltrading@gmail.com, Website : www.spvglobal.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30,2021

													(₹ In Lacs
SR.	PARTICULARS			STAND	ALONE					CONSO	LIDATED		
NO.	PARTICULARS	Quarter Ended Half Year Ended on Previous Year ended Quarter Ended on		Half Year Ended on		Previous Yea ended							
		30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21	30-Sep-21	30-Jun-21	30-Sep-20	30-Sep-21	30-Sep-20	31-Mar-21
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operations (Net)	0.66	0.38	668.94	1.04	669.54	976.54	14,396.94	11,132.55	13,748.55	25,529.49	20,127.70	51,357.26
2.	Net Profit / (Loss) for the period from ordinary activities (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(11.77)	(8.17)	36.07	(19.95)	33.88	44.03	1,854.69	87.77	532.25	1,942.46	123.94	4,049.69
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11.77)	(8.17)	36.07	(19.95)	33.88	44.03	1,854.69	87.77	532.25	1,942.46	123.94	4,049.69
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(13.71)	(8.24)	35.86	(21.95)	33.59	33.74	840.47	159.66	503.80	1,000.13	75.17	2,903.74
5.	Total Comprehensive Income for the period/ year (Comprising profit/(loss) for the period (After Tax)	(13.56)	(8.03)	36.19	(21.59)	34.09	34.04	840.61	159.87	504.13	1,000.48	75.67	2,885.06
6.	Equity Share Capital (Face Value Rs 10/- per share)	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	146.35	-	-	-	-	-	13,260.38
8.	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)												
	(a) Basic	-5.60*	-3.36*	14.64*	-8.90*	13.71*	13.77	343.05*	65.17*	205.63*	408.22*	30.68*	1,185.20
	(b) Diluted	-5.60*	-3.36*	14.64*	-8.90*	13.71*	13.77	343.05*	65.17*	205.63*	408.22*	30.68*	1,185.20
9.	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10/- each)												
	(a) Basic	-5.60*	-3.36*	14.64*	-8.90*	13.71*	13.77	343.05*	65.17*	205.63*	408.22*	30.68*	1,185.20
	(b) Diluted	-5.60*	-3.36*	14.64*	-8.90*	13.71*	13.77	343.05*	65.17*	205.63*	408.22*	30.68*	1,185.20
	(*not annualised)												

Notes :

- 1 The above unaudited financial results are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2021 and subjected to a limited review by the statutory auditors. The full format of the Financial Result for the quarter and year ended on 31st March, 2021 is available on www.bseindia.com and www.spvglobal.in
- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as per the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and $notified\ under\ section\ 133\ of\ the\ Companies\ Act,\ 2013.$
- On November 3, 2021 the Board of Directors of the Company considered the fund raising option by way of issuance of securities by way of right issue(the proposed issue) for an amount not exceeding Rs 200 Lakh to its eligible shareholders registered in the books as on date to be fixed by the committee constituted by the Board. The Price for the right issue will be determined by the Committee in accordance with such rules and regulations including the pricing formula laid down under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2018, as may be applicable
- Figures to the previous periods have been regrouped, wherever necessary, to correspond with the figures of the current period.

For and Behalf of the Board Balkrishna Binani Managing Director

DIN 00175080

NS Oxymoron Advisors Private Limited CIN: U74900MH2008PTC182827

Flat No 2, A Wing, 2nd Floor, Llyods Garden, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi Mumbai MH 400025 Contact: 022-40987600, E-mail: finance@netscribes.com, Website: www.oxymoronadvisors.com

E	XTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FIN	ANCIAL RESULT	OR THE QU	ARTER AND SI	IX MONTHS END		
							unt In INR
Sr.	Builtin Laur		Quarter En	ded	Six Month	s Ended	Year Ended
N	Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
o		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	-	-	-	-	-	-
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	(95,545,520)	(8,080)	(5,005)	(95,553,599)	(7,365)	(27,508)
	Exceptional and/or Extraordinary items)						
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	(95,545,520)	(8,080)	(5,005)	(95,553,599)	(7,365)	(27,508)
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	(95,545,520)	(8,080)	(5,005)	(95,553,599)	(7,365)	(27,508)
	(after Exceptional and/or Extraordinary items#)						
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	46,438	-	-	46,438	-	-
6.	Paid up Equity Share Capital	100,000	100,000	100,000	100,000	100,000	100,000
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(95,553,599)	(131,501)	(106,354)	(95,685,100)	(103,994)	(131,501)
8	Securities Premium Account	-	-	-	-	-	-
9	Net worth	(95,453,599)	(31,501)	(6,354)	(95,585,100)	(3,994)	(31,501)
10		1,900,000,000	-	-	1,900,000,000	-	-
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
12		(20)	-	-	-	-	-
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	1. Basic:	(9,555)	(1)	(1)	(9,555)	(1)	(3)
	2. Diluted:	(9,555)	(1)	(1)	(9,555)	(1)	(3)
	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-
15		-	-	-	-	-	-
	Debt Service Coverage Ratio	-	-	-	-	-	-
17	Interest Service Coverage Ratio	(3)	-	-	(3)	-	1 -

Place : Mumba

Dated : 11-11-2021

he above is an extrat of the detailed format of Quarterly Financial Results filled with the Stock Exchange under Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015 (LODR Regulations). The ful ormat of the Qurterly Financials Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website o the Company (www.oxymoronadvisors.com).

For and on behalf of the Board of Directors Sourav Mukherjee Directo DIN: 00085678

Galaxy Surfactants Limited C Galaxy CIN No. L39877MH1986PLC03987 Registered Office: C 49/2, TTC Industrial Area, Pawne,Navi mumbai- 400703, India Ph: +91-22-27616666/33063700 Email: investorservices@galaxysurfactants.com

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021 Figures in Rs. Crore Consolidated Quarter ended Half Year ended Year ende 30th 30th 31st June March 2021 2021 2021 2020 2020 2021 Unaudited Unaudited Audited 1 Total Income from Operations 877.3 826.38 718.68 1703.68 1325.84 2,784.06 Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or 54.11 106.19 176.08 Extraordinary Items) 93.26 147.37 54.11 93.26 106.19 147.37 176.08 372.32 Extraordinary Items)

Website: www.galaxysurfactants.com

Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period (comprising profit /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)) 126.95 6 Equity Share Capita 35.45 35.45 35.45 35.45 35.45 35.45 7 Earnings per share (of Rs. 10/-) each 21.67 23.06 33.50 38.99 85.2 1. Basic (In Rs.) 11.83 2. Diluted (In Rs. 33.50 38.99 85.2 Figures in Rupees Crores Standalone Half Year ended **Particulars** Quarter ended June. September. September March

Year ende 2021 2021 2021 2021 Unaudited Unaudited 554.82 489.56 1179.47 849.32 1830.50 1 Total Income from Operations 624.65 89.62 123.68 3 Profit after tax 57.79 28.68 38.12 66.80 38.07

. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the guarter and half year endec on 30th September, 2021 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 30 the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results with notes are available on Company's website at www.galaxysurfactants.com and stock exchanges website(s) at www.bseindia.com and By the order of the Board

> For Galaxy Surfactants Ltd U. Shekhai Managing Director (DIN:00265017)

Example 2 Kilpest India Limited

Place: Navi Mumbai

Date: November 10, 2021

CIN: L24211MP1972PLC001131

REGD.OFFICE: 7-C, INDUSTRIAL AREA, GOVINDPURA, BHOPAL-462 023 E-mail: kilpest@bsnl.in, Website: www.kilpest.com | Tel: (91-755) 2586536, 2586537 FAX No (91-755)2580438 EXTRACTS OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER/HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2021 QUARTER ENDED HALF YEAR ENDED YEAR ENDED 30/09/2021 | 30/06/2021 | 30/09/2020 | 30/09/2021 | 30/09/2020 | 31/03/2021 **PARTICULARS** (Unaudited)| (Unaudited) | (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) otal income from Operations 1808.08 1701.27 Net Profit for the period (before Ta 790.08 92.53 140.13 882.61 161.69 208.41 xceptional and/or Extraordinary items Net Profit for the period before tay (after 790.08 92.53 140.13 882.61 161.69 208.41 xceptional and/or Extraordinary items Net Profit for the period after tax (after 78.10 113.17 840.97 171.83 762.87 130.58 Exceptional and/or Extraordinary items 171.83 Total Comprehensive Income for the 762.87 78.10 113.17 840.97 130.58 period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive ncome (after tax)] Equity Share Capital 750.81 750.81 750.81 750.81 750.81 750.81 Reserves (excluding Revaluation 1515.18 1515.18 495.09 1515.18 495.09 1329.16 Reserve as shown in the Balance Sho of previous financial year) 10.16 1.04 1.51 11.20 1.74 2.29 arnings Per Share . Basic: 2. Diluted 10.16 1.51 11.20 1.74 2.29

EXTRACTS OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2021 QUARTER ENDED YEAR ENDE 30/09/2021 | 30/06/2021 | 30/09/2020 | 30/09/2021 | 30/09/2020 | 31/03/2021 **PARTICULARS** (Unaudited (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 1715.82 3421.88 11235.98 5137.70 16529.17 22963.35 Total income from Operations Net Profit for the period (before Ta 2727.80 15203.59 769.79 1958.01 7977.42 11603.79 Exceptional and/or Extraordinary items Net Profit for the period before tax (afte 2727.80 769.79 1958.01 7977.42 11603.79 15203.59 Exceptional and/or Extraordinary items Net Profit for the period after tax (afte 587.76 1493.57 5973.25 2081.33 8692.93 11386.90 xceptional and/or Extraordinary items 1493.57 587.76 5973.25 2081.33 8692.93 11387.95 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period after tax) and Other Comprehe ncome (after tax)1 **Equity Share Capital** 750.81 750.81 750.81 750.81 750.81 750.81 Reserves (excluding Revaluation 12455.98 12455.98 1636.39 12455.98 1636.39 2462.10 eserve as shown in the Balance She of previous financial year) 6.84 19.89 79.56 24.37 115.78 151.68 Earnings Per Share . Basic Diluted: 6.84 19.89 24.37 151.68

PLACE: BHOPAL

DATE: 11th November 2021

- The above result is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the BSE website (www.bseindia.com) and on the Company's website (www.kilpest.com).
- 2. The above results are in compliance with Indian Accounting Standards (IND AS) notified by the Ministry of Corporate Affairs
- The above results have been reviewed by the Audit Committee at its meeting held on 11th November, 2021 and approved by the Board of Directors at their meeting held on 11th November, 2021 and the statutory auditors of the Company have conducted an audit o

the above financial results for the quarter and half year ended September 30, 2021 FOR KILPEST INDIA LIMITED **NIKHIL KUBER DUBEY** WHOLE TIME DIRECTOR

Place: Mumbai Date: 10th November, 2021

तपशील

कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक

आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि

/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि

/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकती व्याज नंतर)

nालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष

नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

समभाग भांडवल इतर समभाग (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)(वार्षिकीकरण नाही)

सभेत मान्य करण्यात आले आणि भारतीय लेखाप्रमाणानुसार तयार केले आहेत.

वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल (१) श्रीमती मेधा मनोहर प्रभुघाटे, (२) सौ. वैशाली वसंत

सरदेसाई, (३) श्री. सौरभ सुरेशचंद्र सरदेसाई, सर्व राहणार शांती नकेतन, प्लॉट क्र.४००, अहोबिला मठाच्या

मागे, अहोबिया मठ रोड, फॉर्मर ८ वा रस्ता, डायमंड गार्डन जवळ, चेंबूर, मुंबई ह्न४०० ०७१ आणि (४)

श्रीमती केतकी अमित करंदीकर (लम्नाआधीचे नाव केतकी सुरेशचंद्र सरदेसाई), राहणार : अनुपम कोहौसो बी-

२०६, दुसरा मजला, आयकॉन हॉस्पिटलजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व ह्न ४२१२०१ (यापुढे एकत्रितपणे

विक्रेते म्हणून ज्ञात) यांच्याकडून सदर मालमत्ता खरेदी व मिळवण्याची इच्छा ठेवत आहे. जिमनीचे क्षेत्रफळ

५१० चौ.मी. किंवा जवळपास (सनदनुसार ६२६.९ चौरस मीटर आणि पीआर कार्डनुसार ६२६.९ चौरस

मीटर) एकत्रितपणे, सिटी सर्व्हें क्र. १३५०, १३५०(१) आणि १३५०(२), टिका ७७ पडलेला, भूखंड क्रमांक

४०० वर आहे. एस.एस. चेंब्र स्कीम क्र.३, पूर्वी ८वा रस्ता म्हणून ओळखले जाणारे आणि आता अहोबिला

मठ रोड म्हणून ज्ञात, चेंबूर, मुंबई-४०००७१ एकत्रितपणे 'शांती निकेतन' नावाने ओळखले जाणारे संरचनेसह

येथे लिहिलेल्या शेड्यूलमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेले आहे (मालमत्ता म्हणून संबोधित) येथील

विक्रेत्यांनी आमच्या अशिलांना सचित केले आहे की ते दिवंगत शी. गोविंद नारायण सरदेसाई यांचे एकमेव वारस/कायदेशीर प्रतिनिधी आहेत आणि त्या मालमत्तेचे मालक आहेत आणि सध्या, या मालमत्तेतील दोन

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक्क, क्रारनामा, विकास अधिकार, कंबाट, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वहिवाट, मालकी हक्क, लिव्ह ॲण्ड लासन्स, ताबा, वहिवाट अधिकार,

कागदोपत्री पुराव्यांच्या सत्य प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय युनिट क्र.१०४, १ला मजला विकास प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ११वी बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा असे दावा आणि/किंवा आक्षेप

वर संदर्भीत अनुसुची (सदर जिमनीचे वर्णन) जिमनीचे क्षेत्रफळ ५१0 चौ.मी. किंवा जवळपास (सनदनुसार ६२६.९ चौरस मीटर आणि पीआर कार्डनुसार ६२६.९ चौरस मीटर) एकत्रितपणे, सिटी सर्व्हे क्र. १३५०, १३५०(१) आणि १३५०(२), टिका ७७ पडलेला, भूखंड क्रमांक ४०० वर आहे. एस.एस. चेंबूर स्कीम क्र.३, पूर्वी ८वा रस्ता म्हणून ओळखले जाणारे आणि आता अहोबिला मठ रोड म्हणून ज्ञात, चेंबूर, मुंबई-४०००७१ आणि चतुसिमा खालीलप्रमाणे:-

रस्ता

तळ आणि दोन मजल्यांच्या संरचनेसह सहा फ्लॅट्स / युनिट्स ज्यावर शांती निकेतन म्हणून ओळखले जाते.

सीटीएस क्र.१३४९

सीटीएस क्र.१३५१

सीटीएस क्र.१३४७ए

मालमत्तेचे सर्व भाग व खंड यावरील त्यांचे सर्व अधिकार, शीर्षक आणि स्वारस्य

युनिट्स दोन भाडेकरूंच्या ताब्यात आहेत.

त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दक्षिणेस वा त्या दिशेने

उत्तरेस वा त्या दिशेने

पुर्वेस वा त्या दिशेने

आज दिनांकीत १२ नोव्हेंबर, २०२१

लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाण उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)

मूळ व सौमिकृत (ईपीएस)

ठिकाण : मुंबई

दिनांक: ११.११.२०२१

जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि फ्लॅट नं ०३ तळ मजला, ए-विंग, क्षेत्र ५९० चौ फुट म्हणजेच ५४.८३ चौ मी बिल्टअप. चाणक्य पॉर्क प्रयोग क ऑप हौ सो. लि., सर्वे नं.१०, हिस्सा नं.२/१, २/२, ३ चाणक्य पार्क, मौजे समेळ, नालासोपारा प. ता वसई, जि पालघर हि मिळकत आमचे अशिल निलेश रविकांत मोरे व श्रद्धा निलेश मोरे हे दत्तात्रय किसन मोरे व अमित दत्तात्रय मोरे यांच्याकडून विकत घेणार आहेत. सदर मिळकृती संदर्भात (१) मे चाणक्य कन्स्ट्र कंपनी (बिल्डर) आणि अनिल रमेश भीसले (लिहून घेणार) यांच्यातील मूळ करारनामा दि. ३१/०१/२००६, नोंदणी क्र.वसई-३-००७३२/ २००६, दि ३१/०१/२००६ हे गहाळ झाले आहे. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री ाहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांन सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पंधर दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पराव्यासहित निम्रलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला पोस्त ऑफिस समोर, वसई रोड (प. ४०१२०२, या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मेळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी

ता. १२/११/२०२१ **अशिलांतर्फे अँड. पायस डिमेलो**

प्रिया इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन:एल९९९९एमएच९९८३पीएलसी०८६८४० नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे रोड, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२.

द्र.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com

संपलेली तिमाई

३०.०६.२१

२७४.६१

२५.६३

२५.६३

१८.७९

3.50

९९.६०

30.09.20

१९.५४

१९.५४

१३.६५

(0.98)

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

30.09.29

३०.५१

२३.१७

(4.38)

2.33

१) वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या

२) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.priyagroup.com

PUBLIC NOTICE Partner-1, Mrs. Reshma R Shetty that partnership heretofore subsisting between the indersigned Mrs. Reshma R Shett Partner-1) and Mrs Usha Navin Shett Partner-2) and Mrs. Renuka Paras Daftary Partner-3) carrying on the business of ranchisee of Lakme Salon and Lakme Academy at address Shop No. 124-127 Sagar Pallazio, Andheri Kurla Road, Sakinaka Andheri East, Mumbai 400072., under the name and style of M/s Trineety Associate has retired from the said partnership, vide esignation dated 20th July,2021 as partne therein from the 20th day of August 2021 The said business sha**ll** continue and conducted by Mrs Usha Navin Shetty & Mrs. Renuka Paras Daftary who sha**ll** pay and discharge all liabilities and debts of the firm n past, present and future and shall receive

all monies payable to the firm. Further notice is hereby given that the under signee will not be held responsible, from the date of retirement on, for any, obligation ncurred by the continuing partners, in their own names(s) or in the name of the firm. Further, the communication address of the partnership firm, M/s Trineety Associate shall no longer, rather ceases to be in existence for all future communication. The continuing partners shall separately notified the new ddress of the Partnership Firm.

Date: 12-11-2021 Reshma Shetty

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

30.09.20

४६९.१९

२२.६१

२२.६१

१५.७४

(0.33)

९९.६०

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

पी.व्ही. हरिहरः

पुर्णवेळ संचालक

डीआयएन:03१९६९७

संपलेले वर्ष

39.03.29

लेखापरिक्षित

१०९२.९२

७८.२५

७८.२५

€0.80

(११.३८)

९९.६0

संपलेले अर्धवर्ष

30.09.29

६०६.२५

५६.१४

५६.१४

४१.९६

(१.६८)

PUBLIC NOTICE

ember of the Mohammedi Co-operativociety Ltd., and Share Certificate No. 13 bearing distinctive Nos from 1146 to 1150 bearing distinctive Nos from 1146 to 1130 (both inclusive) having address at 102 Mutton street, Mumbai 400003 and holding flat No 206 in the building of the society, died on 22nd April 2021 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir of heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased said shares and interest of the decease nember in the capital / property of the society vithin a period of 14 (fourteen) days from the ublication of this notice, with copies of suc ocuments and other proofs in support of hi / her / their claims / objections for transfer o shares and interest of the deceased member n the capital / property of the society. If n claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided inder the bye-laws of the society. The claims objections if any, received by the society for ransfer of shares and interest of the decease member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy o

the registered bye-laws of the society available for inspection by the claimants objectors, in the office of the society / with the office ecretary of the society between 11.00 am to 5.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of The Mohammedi Co-operative Soc. Limited

. Place : Mumbai Date : 12-11- 2021 Hon. Secretary

कार्यचलनातून एकूण महसूल करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

हरानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा)

'खालील संर्दभ टीप ३ पहा'

इतर वित्तीय दर्शक

ईबीआयटीडीए मार्जिनची टक्के

ईबीआयटीडीए (म्युच्युअल फंडमधील मार्केटर चिन्ह आणि फॉरेक्स नफा/तोटाची तजवीज)

जवीज ईबीआयटीडीए मार्जिनची टक्के

र्डबीआयटीडीए

www.anuhapharma.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

ाफा / (तोटा) (करानेतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर))

गरणा कैलेलें समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ५/- प्रती भाग)

न्तवा वस्ति सम्मान माउपल (प्रामा मुख्य ४/ – प्रता । इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.५/ – प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)

जाहीर सूचना

आमचे अशील मे. ॲक्टीव्ह इन्फोटेक यांच्या सूचनेनुसार येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री जॅलेरीयन पॅट्राव यांच्या नावे फ्लॅट क्र.बी/२०५ २रा मजला, ५३५ चौ.फु., गिताश्री इमारत, गिताश्री कोहौसोलि., एस.क्र.३३(पी), वसई गाव, तालुका वसई. जिल्हा ठाणे-४०१२०८ या जागेबाबतचे गिता कन्स्ट क्शनद्वारे देण्यात आलेले दिनांक २६.०७.१९८७ रोजीचे विक्री करारनामा हरवले/ गहाळ झाले आहे.

यापुढे दिनांक ०१.०५.१९९९ रोजी श्री. वॅलेरीयन पॅट्राव यांनी उपरोक्त सदर फ्लॅट श्री. ऑल्वीन लोबो १६२०/१९९९ अंतर्गत दिनांक २७.०७.१९९९ रोजी नोंदणीकत करण्यात आले होते.

खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांनी सर्व व्यक्तींकडन सदर मालमत्तेबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस तारण, अधिभार, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपड़ा, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात दस्तावेज व इतर रुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १५ पंधरा) दिवसांत सदर मालमत्तेतील मयत सदस्याचे . शेअर्स व हित माझे अशिलांचे वर नमदप्रमाणे मालकीत्वाकरिता दावा/आक्षेप खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे

वर विद्रित कालावधीत दावा /आक्षेप प्राप्त न झाल्यार असे समजले जाईल की. असा कोणताही दावा/ आक्षेप नाही आणि असल्यास ते त्याग किंवा स्थिगित

ठिकाण: मंबई सही/ दिनांक: १२.११.२०२१ वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.:१०२, राथोड हाऊस, अंधेरी-कुली

रोड, चकाला, ॲप्पेल हेरिटेज समोर, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३.

अनुह फार्मा लिमिटेड

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

30.09.78

अलेखापरिशित

१०८७४.०१

११0३.३१

८५९.७४

२५०५.६(

9.62

१३.२३

१३१८.५२

२२ सप्टेंबर, २०२० रोजी नोंद तारखेला सर्व नोंदणीकत भागधारकांना १:१ सरासरीने पर्णपणे भरणा केलेले बोनस सम

१२.१३

संपलेली तिमाही

30.04.79

५११.४३

449.03

२५०५.६०

१.१२ १.१२

संपलेली तिमाही

હાશ.ડ

१०४९.५९

6.84

२.२.२.२.२.२.२.२.२.४.४ तथा गद तारखला सव नादणाकृत भागधारकाना १:१ सरासरीने पुर्णपणे भरणा केलेले बोनस समभाग म्हणून ह.५/ – प्रत्येकीचे २,५०,५६,००० समभागांचे वाटपाकरिता परिपत्रक ठराव मंजूर केला. तदनुसार इंडएएस ३३ उत्पन्न प्रतिभाग हे उपरोक्त बोनस शेअर्स वितरणाचे प्रभाव म्हणून वरील सर्व कालावधींकरिता मुळ व सीमिकृत भाग तजवीज करण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षांकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षांकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या

तिमाही

30.09.20

969.00

883.63

E86.40

२५०५.६०

१.३२ १.३२

संपलेली तिमाही

30.09.70

१२.५६

१५३०.०२

१३.६३

लेखापरिक्षित

सहामाही

30.09.78

१८१४.७४

8X8C.Us

१४१९.६६

२५०५.६०

२.८३ २.८३

सहामाही

30.09.29

२४६६.९४

१०.९२

२३६८.१0

30.86

CIN: L24230MH1960PLC011586 नोंदणीकृत कार्यालयः ३-ए शिवसागर इस्टेट, जस्त थिंग, डॉ. ॲनी बेझंट रोड, वस्की, मुंबई-४०००५८. दूर::+९५-२२-६६२२७५७५ फॅक्स:+९५-२२-६६२२७६००, ई-मेल:anuh@sk1932.com, वेबसाईट:www.anuhapharma.com

पिल्लर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

ीआयएन:एल६५९९३एमएच१९८२पीएलसी३३१३३० फ्लॅट क्र.१४०१, १४वा मजला, धृक्का चेंबर्स प्रिमायसेस कोसोलि., पोद्दार रोड, मालाड (पूर्व), मूंबई-४०००९७ द्र.: ७५०६३२६९९९, ई-मेल:pillarinvestment9@gmail.com, वेबसाईट:www.pillarinvestments.in ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

		संपलेली तिमाही			संपलेले	संपलेले वर्ष	
अ.			अलेखापरिक्षित		अलेख	ापरिक्षित	लेखापरिक्षित
क्र.	तपशील	30.09.7079	३०.०६.२०२१	30.09.7070	३०.०९.२०२१	30.09.7070	३१.०३.२०२१
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६.२९	२१.४०	१७.९८	३७.६९	३९.८६	१०१.४८
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(६८.४२)	(५८.२४)	૭.५५	(१२६.६६)	२९.२२	४०.१३
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(६८.४२)	(५८.२४)	હ.५५	(१२६.६६)	२९.२२	४०.१३
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(६८.४२)	(५८.२४)	0.78	(१२६.६६)	२१.९१	33.39
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)						
	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(६८.४२)	(५८.२४)	0.78	(१२६.६६)	२१.९१	33.35
ξ.	समभाग भांडवल	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०
૭.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील						
	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	-	२१२.९५
۷.	उत्पन्न प्रतिभाग						
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	१. मूळ	(३.४५)	(२.९३)	0.0१	(६.३८)	१.१०	१.४५
	२. सौमिकृत	(३.४५)	(२.९३)	०.०१	(६.३८)	१.१०	૧.૪५

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pillarinvestments.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.ir

पिळूर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडकरित

राशेष मेहत गतम्थापकीय संचा डीआयएन: 0८ ०९७१९७

(रु.लाखात)

दिनांक: १०.११.२०२१

(रु.लाखात)

बारामाही

38.03.79

. स्रेवापरिश्रित

३१९६.०१

3८५५.१४

8283.83

२८४३.६३

2404.80

६५५८.७

ધ.દા૭

(रु. लाखात)

बारामाही

39.03.79

१२.७६

५३७२.४६

१२.४४

रितेश शा

सहामाही

२३६४८.३१

३२१९.१६

2334.93

2330.27

२५०५.६(

33.8

सहामाही

30.09.70

१७.१६

४२६६.५६

१८.०४

व्यवस्थापकीय संच

डीआयएन:0२४९६७२९

30.09.2

C Galaxy

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकत्रित

						(स्त. काटा			
	एकत्रित								
		संपलेली तिमाही		संपलेले व	संपलेले वर्ष				
तपशिल	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	30.09.2020	39.03.2029			
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	\$.000	८२६.३८	७१८.६८	१७०३.६८	9३२५.८४	२७८४.०६			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	48.99	९३.२६	908.98	980.30	୨७६.୦८	302.33			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	48.99	93.28	908.98	980.30	908.00	302.33			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	89.98	७६.८२	29.08	99८.७६	93८.२३	302.98			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न									
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)									
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	82.83	८४.५२	09.93	9२६.९५	928.93	२८३.३			
समभाग भांडवल	34.84	34.84	34.84	34.84	34.84	34.84			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)									
अ. मूळ	99.63	२१.६७	२३.0६	33.40	3८.९९	۲ ५. २			
a allowa	00.73	20.510	22.00	22/40	37.00	//• 22			

						(रू. कोटीत)			
		एकमेव							
		संपलेली तिमाही		संपलेले व	संपलेले वर्ष				
तपशिल	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१			
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६२४.६५	448.८२	४८९.५६	9908.80	८४९.३२	9८३०.५०			
करपुर्व नफा	3८.५७	49.04	00.69	८९.६२	१२३. ६८	२३९.३२			
करानंतर नफा	२८.६८	3८.१२	40.09	ξ ξ.૮0	99.90	900.८६			
एकण सर्वकष जत्पन्न	2/.53	37.00	410.97	00.33	92 3X	C3.30IP			

मंडळाच्या आदेशान्वये गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडकरिता

प्रिया लिमिटेड

सीआयएन:एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७

						(स्त. काटात
			एक	त्रेत		
		संपलेली तिमाही		संपलेले उ	मर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशिल	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	∠00.3	८२६.३८	७१८.६८	१७०३.६८	9324.८४	30.870
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	48.99	९३.२६	908.98	980.30	908.0८	३७२.३२
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	48.99	९३.२६	908.98	980.30	908.00	302.32
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	89.98	७६.८२	29.08	99८.७६	93८.२३	302.98
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)						
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	82.83	८४.५२	09.93	9२६.९५	928.93	२८३.३
समभाग भांडवल	34.84	34.84	34.84	34.84	34.84	34.84
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)						
अ. मूळ	99.63	२१.६७	२३.0६	33.40	3८.९९	८५.२२
ब. सौमिकृत	99.63	२१.६७	₹3.0€	33.40	3८.९९	८५.२२

					(रू. कोटीत)
		एकमे	व		
	संपलेली तिमाही		संपलेले ३	संपलेले वर्ष	
३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
६२४.६५	448.८२	४८९.५६	9908.80	८४९.३२	9८३०.५०
3८.५७	49.04	90.29	८९.६२	9२३.६८	२३९.३२
२८.६८	3८.१२	40.09	ξ ξ.C0	99.90	900.८६
२८.६३	3८.0७	40.9८	££.00	९२.३४	90६.६२
	अलेखापरिक्षात ६२४.६५ ३८.५७ २८.६८	30.09.२0२१ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित ६२४.६५ ५५४.८२ ३८.५७ ५१.0५ २८.६८ ३८.५२	संपर्वती तिमाही 30.0%.२०२१ 30.0%.२०२० 30.0%.२०२० अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित ६२४.६५ ५५%.५६ ४८९.५६ ३८.५७ ५५.०५ ५७७.८९	30.०९.२०२१ 30.०९.२०२० 30.०९.२०२० अलंखापरिक्षित अलंखापरिक्षत अलंखापरिक्यापरिक्षत अलंखापरिक्षत अलंखापरिक्षत अलंखापरिक्षत अलंखापरिक्षत	संपलेती तिमाही संपलेले अर्धवर्ष 30.0%.२०२१ 30.0%.२०२१ 30.0%.२०२० 30.0%.२०२१ 30.0%.२०२० अलेखापरिक्षित अलेखापरिक्यापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्सित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्सित अलेखापरिक्सित अलेखापरिक्सित अलेख

सही/- यु. शेखर व्यवस्थापकीय संचालव

नोंदणीकृत कार्यालयः सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावने, नवी मुंबई-४००७०३, भारत. दूर.:+९१ २२ २७६१६६६६/३३०६३७००, ई-मेल:investorservices@galaxysurfactants.com; वेबसाईट:www.galaxysurfactants.com

अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			7				
		संपलेली तिमाही		संपलेले उ	मर्धवर्ष	संपलेले वर्ष	
तपशिल	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	39.03.2029	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	लेखापरिक्षात	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	∠00.3	८२६.३८	७٩८.६८	9003.50	9324.८४	30.8205	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	48.99	९३.२६	90६.9९	980.30	୨७६.୦८	302.32	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	48.99	९३.२६	908.98	980.30	908.00	302.33	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	89.98	98.८२	۷۹.08	99८.७६	93८.२३	302.98	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न							
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)							
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	82.83	८४.५२	09.93	9२६.९५	928.93	२८३.३	
समभाग भांडवल	34.84	34.84	34.84	34.84	34.84	34.84	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)							
अ. मूळ	99.63	२१.६७	२३.0६	33.40	3८.९९	८५.२२	
ब. सौमिकृत	99.63	२१.६७	२३.0६	33.40	३८.९९	८५.२२	
C C					. ,,	(रू. व	

		एकमेव							
		संपलेली तिमाही		संपलेले व	संपलेले वर्ष				
तपशिल	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१			
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६२४.६५	448.८२	४८९.५६	9909.80	८४९.३२	9८३०.५०			
करपुर्व नफा	3८.५७	49.04	90.69	८९.६२	१२३.६८	२३९.३२			
करानंतर नफा	२८.६८	3८.9२	40.08	ξ ξ.૮0	89.80	900.८६			
एकूण सर्वकष उत्पन्न	२८.६३	3८.00	40.9८	££.00	९२.३४	908.82			
टिप∙									

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर. २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.galaxysurfactants.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

डीआयएन:००२६५०१७

ठिकाण: नवी मुंबई

STERLING POWERGENSYS LIMITED

CIN: L29213MH1984PLC034343; Regd Off.: 2/10, Meghal Service Industrial Estate, Devidayal Road, Mulund (W), Mumbai-400080, Maharashtra, India. / Email Id.: sterlingstrips84@gmail.com; Ph.No. 2560 5588 / 2560 51 61 / 2591 6469; Website: www.splsolar.in

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **ENDED & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021**

Sr. No.	Particulars	Quarter ended			Half year ended		Audited for the year ended	
		30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1. 2.	Total Income from operations Other Income	7.05 35.21	9.31	8.09	16.36 35.21	19.29 -	36.87 3.56	
3. 4.	Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary	12.86	-20.50	-25.84	-7.64	-38.66	-80.20	
5.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary	12.86	-20.50	-55.84	-7.64	-68.66	-110.20	
6.	items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	12.86	-20.50	-12.81	-7.64	-68.66	-110.2	
7. 8.	Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of	12.86 509.60	-20.50 509.60	-12.81 509.60	-7.64 509.60	-68.66 509.60	-110.20 509.60	
9.	the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						-711.94	
	1. Basic: 2. Diluted:	0.25 0.25	-0.40 -0.40	-1.10 -1.10	(0.15) (0.15)	(1.35) (1.35)	-2.16 -2.16	

श्री. सुरज अय्यर

भागीदार मे. गणेश ॲण्ड कंपनी ॲडव्होकेटस्

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter ended 30/09/2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The ful format of the Quarterly Financial Results is available on the websites www.bseindia.com& on the Company's website i.e

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th November, 2021.

FOR STERLING POWERGENSYS LIMITED Date: 11.11.2021 Place: Mumbai VENKATA SUBRAMANIAM (M.D.)

Fiy ...

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४०७१३

नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२. द्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई–मेल:priyabom@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)									
		संपलेली तिमाई	ो	संपलेले उ	अर्धवर्ष	संपलेले वर्ष			
तपशील	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०६.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०.५२	१०.५२	१०.९६	२१.0४	२१.८१	५१.४३			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक									
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१०७.८३)	(१०५.०४)	(१३३.७८)	(২१२.८७)	(२९१.८३)	(५४६.८४)			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक									
आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व)	(१०७.८३)	(१०५.०४)	(१३३.७८)	(२१२.८७)	(२९१.८३)	(५४६.८४)			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा									
विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर)	(१०७.८३)	(१०५.०४)	(१३३.७८)	(२१२.८७)	(२९१.८३)	(५५२.३0)			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष									
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.83	२४.२४	१६.२२	२४.६६	२०.२८	३०.६७			
समभाग भांडवल	300.73	300.23	300.73	300.73	300.73	300.73			
इतर समभाग (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या									
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	-	-			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)									
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही)									
मूळ व सौमिकृत (ईपीएस)	(३.५९)	(3.40)	(४.४६)	(७.0९)	(९.७२)	(१८.४०)			

१) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

भुवानीया

दिनांक : ११.११.२०२१ ठिकाण : मुंबई

डीआयएन:000१८९११

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

जाहीर सूचना

सर्वांना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री महेश आत्माराम विनेरकर हे फ्लॅट क्र.१०२ क्षेत्रफळ २३५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, इमारत क्र.ए-२, श्री गणेश कोहौसोलि., खळे कपाऊंड, पांचपाखाडी, ठाणे (प.)-४००६०२ या जागेचे मालक असून त्यांच्याकडून श्री सिद्धेश्वर राममंदिर संस्थान, ट्रस्ट आणि मे. धिरज कन्स्ट्रक्शन कंपनी, विकासक आणि श्रीमती कस्तुरी प्रभा इंदुलकर, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक २०.११.२००२ रोजीचा मुळ करारनामा तसेच मुळ नोंदणी पावती हरवली आहे आणि याबाबत दिनांक ११.१०.२०२१ रोजी ठाणे शहर पोलीस ठाणे, ठाणे येथे तक्रार क्र.८०३३/ २०२१ अंतर्गत तक्रार नोंद करून प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

जर कोणा व्यक्तीस किंवा संस्था यांना सदर मालमत्ता/फ्लॅट आणि/किंवा सोसायटीचे शेअर्सबाबत वारसाहक्क, विक्री, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस अदलाबदल, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालयात-दुकान क्र.४सी, लक्ष्मी केशव कोहौसोलि., तळमजला, डॉ. रमेश प्रधान रोड, न्यु इंग्लिश स्कूलजवळ, नौपाडा, ठाणे (प.)-४००६०२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशील पुढील प्रक्रिया करतील आणि दावा, काही असल्यास सोडून दिला आहे असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

सिद्धेश एच. राऊल

वकील, उच्च न्यायालय

ठिकाण: मुंबई

ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४०३, रिजंट चेंबर्स, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

दुर.:४००१०९००, फॅक्स:४००१०९९९, वेबसाईट:www.transwarranty.com, ई-मेल:companysecretary@transwarranty.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एकमेव				(ক্ত. লান্ডান) एकत्रित				
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२१	संपलेली तिमाही ३०.०९.२०	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२१	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०	संपलेली तिमाही ३०.०९.२१	संपलेली तिमाही ३०.०९.२०	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२१	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०		
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६४.६२	98.84	939.39	88.32	२८८.०७	२५८.६२	५९६.८३	४९५.१०		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)										
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	(८८.४२)	(990.88)	(१५६.४३)	(२२०.८६)	(८३.५२)	(८७.८७)	(988.80)	(१७४.२२)		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)										
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८८.४२)	(990.88)	(१५६.४३)	(२२०.८६)	(८३.५२)	(८७.८७)	(988.80)	(१७४.२२)		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)										
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८८.४४)	(990.98)	(१५६.४३)	(२२०.५५)	(८३.५४)	(८७.५७)	(988.80)	(१७३.९१)		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता										
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष										
उत्पन्न (करानंतर))	(८८.४४)	(११०.३४)	(१५६.४३)	(२२०.२७)	(८३.५४)	(८७.७७)	(988.80)	(१७३.६३)		
समभाग भांडवल	२४४६.०६	२४४६.०६	२४४६.०६	२४४६.०६	२४४६.०६	२४४६.०६	२४४६.०६	२४४६.०६		
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात										
दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	_	_	_	_	-		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)										
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)										
मूळ (रु.)	(0.3६)	(0.84)	(0.88)	(0.92)	(8\$.0)	(0.3६)	(0.६٩)	(0.09)		
सौमिकृत (रु.)	(0.3६)	(0.84)	(0.88)	(0.९२)	(0.38)	(0.3६)	(0.६٩)	(0.09)		

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेस्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतार आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.transwarranty.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमें www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

टान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेडकरित अध्यक्ष व सीएफउ NITÇO

नॉदणीकृत कार्यालयः निरको हाऊस, प्लॉट क्र. ३, कांबुर गाव रोड, कांबुर मार्ग (पूर्व), मुंबई-४०००४२. दू.:+९१ २२ ६७५२१५५५, फॅक्स: +९१ २२ ६७५२१५००, सीआयएन : L26920MH1966PLC016547 ई-मेल:investorgrievences@nitco.in संकेतस्थळ:www.nitco.in ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाई	ì	संपलेली र	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कूण उत्पन्न	९५१७.९१	40८३.0६	0094.2८	90६00.९७	१०२४१.०६	3300८.3८
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२६८१.२१)	(३१५६.०८)	(3028.00)	(५८३७.२९)	(६६७०.२३)	(१३६१७.९३)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२६८१.२१)	(३१५६.०८)	(3028.00)	(५८३७.२९)	(६६७०.२३)	(43998.88)
कूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	(२७२२.५२)	(३१८८.६४)	(3090.25)	(५९११.१६)	(६६०५.२४)	(१३९३९.९४)
नरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	७१८५.९०	७१८५.९०	७ 9८५.९०	09८५.९०	09 ८५. ९0	७१८५.९०
ग़खीव (मागील वर्षाच्या अंतिम ताळेबंदपत्रकात देल्याप्रमाणे पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	_	_	-	-	-	(१४४४३.२६)
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)						
(रु.१०/- प्रती) (वार्षिकीकरण नाही)						
अ. मूळ	(३.७९)	(8.88)	(8.0%)	(८.२२)	(८.९०)	(9८.९७)
व. सौमिकृत	(३.७९)	(8.88)	(8.0%)	(८.२२)	(८.९०)	(१८.९७)
क सप्टेंबर २०२१ गेजी संपलेल्या निमाही व सहार	पाडीकरिता निटव	ने लिमिटेडचे ३	ग्लेग्वापरिश्चित् ।	एक्रमेव विनीय	निष्कर्षनातन प	मग्रव अहताल

संपलेली तिमाही संपलेली सहामाही संपलेले वर्ष करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (2808.44) (3939.04) (२७९३.१९) (५८१३.६०) (६२१५.६७) (१२१३६.०८ (५८१३.६०) (६२१५.६७) (१२५१२.५९ (२७१५.८६) (३१७१.६१) (२७८६.९८) (५८८७.४७) (६१५०.६८) (१२४५८.०९

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाने नोंद्रपटावर घेतले आणि ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या कालावधीकरिता वरील अलेखापरक्षित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित

. सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्वलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक व सहामाही वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nitco.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विवेक तलवा दिनांक : ११ नोव्हेंबर, २०२१ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक